

प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.
सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनासाठी विधानमंडळ सदस्य व
इतरांना वाटप करण्यासाठी बॅगज खरेदी
करणे.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : अर्थसं-२०२४/प्र.क्र.९५/अर्थ-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- ०४ फेब्रुवारी, २०२५.

संदर्भ:- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : अर्थसं-२०२४/प्र.क्र.९५/अर्थ-३,
दिनांक १७ जानेवारी, २०२५.

शासन निर्णय:-

सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करतेवेळी विधानमंडळ सदस्य व इतरांना अर्थसंकल्पीय प्रकाशने पेनड्राईव्हमधून बॅगेसह वाटप करण्यासाठी ८८६ हार्ड टॉप, ४ चाकी, लगेज ट्रॉली बॅग निविदा प्रकियेद्वारे खरेदी करण्यासाठी संदर्भाधिन शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव बॅगेच्या स्पेसिफिकेशनमध्ये बदल करण्यात आल्यामुळे सदरचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०४१८०१५५४४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पां.जो.जाधव)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. प्रधान सचिव (उद्योग) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई,
३. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई,
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (व्हीएलसी शाखा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
५. महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
६. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
८. वरीष्ठ कोषागार अधिकारी, मुंबई,

९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१०. उप सचिव / अवर सचिव (रोख शाखा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. सह सचिव / कार्यासन अधिकारी (प्रशासन-५) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२. निवडनस्ती, अर्थ-३, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.